





To,

Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: ANGELONE

Department of Corporate Service

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 543235

Subject: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results of the Company for quarter and half year ended September 30, 2023 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Unaudited Financial Results of the Company for quarter and half year ended September 30, 2023 in the following newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You, For **Angel One Limited**

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No: A22506

Date: October 13, 2023

Place: Mumbai



Corporate & Regd Office:

601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093. T: (022) 2820 5943 | (022) 4000 3600 F: (022) 4000 3609 E: support@angelone.in www.angelone.in Angel One Limited

CIN: L67120MH1996PLC101709, SEBI Registration No Stock Broker:INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018. PMS:INP000001546.

Research Analyst: INH000000164, Investment Advisor: INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404, PFRDA, Regn. No.-19092018.

FSSAI says country-specific studies

needed to establish adverse effect of

non-sugar sweeteners (NSS) on health

▶ Retains existing prescribed limits of

ingestion

have adverse effect after

Acesulfame K,

aspartame,

advantame,

cyclamates,

saccharin, sucralose,

neotame,

stevia and stevia

derivatives are most

common forms of NSS

Agrees that aspartame does not

NSS on food items

We cannot kill the child. says CJI on abortion plea

BHAVINI MISHRA

New Delhi, 12 October

case concerning the right of an unborn child vis-à-vis that of a pregnant woman's autonomy in seeking to abort a healthy foetus on account of her own ill health on Thursday prompted Chief Justice of India (CJI) D Y Chandrachud to term it a Hobson's choice.

"We cannot kill the child," the Supreme Court Bench observed and asked the counsel representing the 26-week pregnant mother whether she wanted the court to tell the doctors at the All India Institute of Medical Sciences (AIIMS) to stop the "foetal heart" of a "living, viable foetus".

"Tell us one thing, what about a mother who knows that if I deliver today and don't keep the baby for another two weeks time, I am going to deliver a child who is destined to be abnormal, physically and mentally. It is Hobson's choice," the CJI said. Under the Medical

Termination of Pregnancy (MTP) Act, the upper limit for the termination of pregnancy is 24 weeks for married women. special categories including survivors of rape, and other vulnerable women such as the differently-abled and minors.

The Bench, also comprising Justices J B Pardiwala and Manoj Misra, was hearing the Centre's application seeking a recall of the top court's order issued on Monday that permitted the woman concerned to terminate pregnancy at AIIMS.

When the petitioner's counsel asked whether the court would have taken the same stand if an unmarried pregnant woman had approached it, the Bench said, "This is not a case either of a minor victim who has contracted pregnancy nor is it a case of a person who is a victim





"WHAT DO YOU WANT **US TO TELL THE DOCTORS** TO DO? YOU WANT US TO TELLTHE DOCTORS TO **ENSURE THAT THE FETAL HEART STOPS FUNCTIONING?"** DY CHANDRACHUD, Chief Justice of India

of sexual violence or abuse. She (petitioner) is a married woman. She has two children. Surely, the elementary question which we wanted to ask you is what was she doing for 26 weeks? She had two earlier pregnancies. She knows the consequences of

One of the doctors of the AIIMS medical board, which examined the woman and filed a report to the top court on October 6, had sent an email on October 10 saying the foetus had a strong possibility of survival at this stage of pregnancy.

After taking into account the doctors' opinion that there was a strong possibility of the child being born with serious physical or mental deformity if premature delivery was allowed now, the Bench said, "Today, if the child is delivered

with deformity, nobody will adopt the child.'

It is a "hard fact", the Bench said and added that in India people generally do not adopt children with deformities, although there are exceptions.

"What do you want us to tell the doctors to do? You want us to tell the doctors to ensure that the foetal heart stops functioning? AIIMS wants that direction from the Supreme Court," the CJI told the petitioner's counsel.

When the petitioner's counsel responded with a "no", the Bench asked when the woman has waited for over 24 weeks, can't she retain the foetus for a few more weeks to consider the possibility of a healthy child being born

The CJI said doctors are now saying they can medically terminate the pregnancy by

stopping the foetal heart if the court allows. "That is why AIIMS has a serious ethical dilemma," he said.

The Bench said that asking AIIMS to stop the foetal heart will be like directing the doctors to carry out an "act of foeticide".

The petitioner's counsel said the woman doesn't want to continue her pregnancy due to problems including her mental condition. The counsel said she is unable to take care of herself due to the pregnancy and had even contemplated suicide.

"We also need to balance out the rights of the unborn child. Undoubtedly, the autonomy of the woman must come. She has a right under Article 21, she has a right under various provisions of the Constitution... But equally, you have to be conscious of the fact that whatever you are doing is going to affect the rights of an unborn child," the Bench said.

The Bench said nobody was compelling the woman to keep the child and even the state has not asked the mother to do so.

"But having waited for 26 weeks, and in plain English, to put the child to death, is the only other option. All that she has to do is to wait for another two weeks," it said.

The apex court observed that the doctors have said foetal growth in the mother's womb makes all the difference. It advised the counsel to persuade the woman to not end her pregnancy. The Bench also asked

Additional Solicitor General Aishwarya Bhati, who was appearing for the Centre, and the petitioner's lawyer to talk to the woman about the possibility of retaining the pregnancy for a few weeks more and posted the matter for hearing on Friday.

(With inputs from PTI)

'No bitter finding yet on non-sugar sweeteners'

SPOT

SANIFER MUKHERIFE

New Delhi, 12 October

India's food regulator has said that more country-specific studies were needed to probe the impact of nonsugar sweeteners (NSS) or aspartame on metabolism as well their links with diseases as laid down by World Health Organization (WHO) in a guideline released in Mav.

The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) also said that in the absence of substantive established evidence on the safety, it was retaining the existing prescribed limits on NSS.

FSSAI based its conclusions on the recommendations of a panel of scientists that looked into the WHO guidelines on non-sugar sweeteners

The WHO had recommended against the use of NSS to control body weight or reduce the risk of noncommunicable diseases (NCDs). Increased risk of type 2 diabetes, cardiovascular diseases, and mortality in adults could be some of the potential undesirable effects from long-term use

of NSS, it had said, adding industry sources say that that NSS does not confer any long-term benefit in reducing body fat in adults or children. and Equal.

FSSAI's findings should come as a relief to several Indian companies that manufacture products using NSS. Some of most common NSS are acesulfame K. aspartame, advantame cyclamate neotame saccharin, sucralose, stevia and stevia derivatives.

the NSS market in India is worth ₹800-1,000 crore with prominent brands such as Sugar Free, Splenda

FSSAI also agreed with the findings of the Joint FAO/WHO on Food Committee Additives, which had said that there was no convincing evidence from animal or human data that aspartame has adverse effects

FSSAI said that WHO's guidelines shall be used to educate and sensitise consumers, and engage people to consume NSS or artificially sweetened products and other foods high in sugar, salt, and fats in mod-

The WHO had then said in statement posted in its website that NSS are not essential dietary factors and have no nutritional value. People should reduce the sweetness of the diet altogether, starting early in life, to improve their health.

The WHO recommendation applied to all people save those with pre-existing diabetes; and includes all synthetic, naturally occur ring or modified non-nutritive sweeteners that are not classified as sugars and found in manufactured foods and beverages, or sold on their own to be added to foods and bever ages by consumers.

The recommendation did not apply to personal care and hygiene products containing NSS, such as toothpaste, skin cream and medications, or to low-calorie sugars and sugar alco-

Pilot licence now valid for 10 yrs

AJINKYA KAWALE

New Delhi, 12 October

The validity period of a pilot licence has been increased from five to 10 years following the latest amendment to the aircraft rules, the civil aviation ministry said in a notification dated October 10.

According to the amendment, the validity period of the airline transport pilot's licence (ATPL) and commercial pilot's licence (CPL) has been extended to 10 years each. They will be issued to pilots at the time when their aerodrome, they can be mislicences are up for renewal. Earlier, the validity of

both ATPL and CPL was set at five years. In 2014, the pilot licence renewal period was raised from two to five years. The fresh amendment

has also extended the scope and power for the government to take action against anyone exhibiting "false lights" — lantern lights, kite lights and laser lights — in the vicinity of an aerodrome.

When such lights are flashed in the vicinity of an

Unlock the

premium

taken for aeronautical ground lights or an aeronautical beacon and can endanger the safety of an aircraft and its passengers. They can also disrupt an aircraft's operations and pose a hazard to the flight's operating crew.

The radius of the vicinity around an aerodrome has been increased from five kilometres to five nautical miles (around 9.2 km). The notification added that the government may report such

fails to extinguish the false lights in the area concerned. If any owner or person

who is served a notice under the rule neglects it for 24 hours, the central government or any person authorised by it could enter the place and extinguish the light, the notification said. The government or authorised individual may also report the matter to the police station concerned for action under Section 281 or 283 or both of the Indian

#bsbfsi

NOTICE
Mr. DEEPAK ARVIND KAPADIA, member of Vrindavan Co-op. Hsg. Soc. Ltd., and Co-owner of Flat No. A/303, Third Floor, Visidature CLE Ltd. Avaid Navier Voca rindavan CHS Ltd., Anand Nagar, Vasa Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401 02, died on 25/09/2023. The Society intends to transfer the said

flat alongwith its shares in the name of his ife Mrs. HARSHA DEEPAK KAPADIA WITE MITS. HARSHA DEEPAK KAPADIA The owner intends to sale the abovesaid flat. Claims / Objections are hereby invited om the heir or heirs or other claimants Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the eceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their ims/objections for transfer of shares e capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no aims/objections are received within the eriod prescribed above, the shares and Capital/property of the society along with ne said flat shall be transferred in the ame of Mrs. HARSHA DEEPAR (APADIA, in such manner as is provided nder the bye-laws of the society.

Adv. Parag J. Pimple, S/4, Ground Floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. /asai, Dist. Palghar, 401 202. Date: 13.10.2023 1ob:9890079352



Manager / AM – IT (Vision Plus)

Sr. Officer / Officer – IT (Application Support)

Last date of application

Head Office: Star House, C-5, G Block, Bandra Kurla Complex, Mumbai-400 051

Bank of India invites request for qualification for Selection of Book Running Lead Manager (BRLMs) for Bank's Proposed Qualified Institutional Placement. Last Date and Time of Submission of Physical Bid is 25.10.2023 up to 3.00 P.M Details are available on Bank's website: www.bankofIndia.co.in under Tender section. Addendum', if any, shall be published on Bank's Website: **www.bankofindia.co.in** under Tende section. Bidders must refer the same before final submission of the proposal.

Place: Mumba Date: 12.10.2023

General Manager & CFO

युको बैंक 倒 UCO BANK

3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER

LICO Bank Invites tenders for the following Procurement of Cyber Security Tools to Enhance Bank's Cyber Security Resilience through GeM portal.

On-boarding of service provider for Dark Web Monitoring Services for 3 year from 06-04-2024 through GeM portal

For any details, please refer to https://www.ucobank.com or https://gem.gov.in

(Deputy General Manager)
Department of Information Technol Date: 13.10.2023

भापके विश्वास का | Honours Your Trust

AngelOne

Angel One Limited CIN: L67120MH1996PLC101709

legd. Office & Corporate Office : 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

Extract of the Statement of the unaudited consolidated financial results for the

	(Rs. in million)						
Sr. No.	Particulars		Quarter Ended		Year Ended		
		30 September 2023 (Unaudited)	30 September 2022 (Unaudited)	30 September 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)		
1 2 3	Total revenue from operations Profit before tax Loss after tax from discontinued	10,479 4,072	7,453 2,857	18,554 7,039	30,016 11,918		
4	operations Profit for the period Total Comprehensive Income for the	(0) 3,045	(1) 2,135	(0) 5,253	(3) 8,899		
6	period Equity Share capital Other Equity	3,043	2,133	5,241	8,884 834 20,781		
8	Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period) Basic EPS from continuing operations	36.31	25.64	62.70	106.91		
	Diluted EPS from continuing operations Basic EPS from discontinuing operations	35.71 (0.00)	25.09 (0.01)	61.66 (0.00)	105.12 (0.03)		
	Diluted EPS from discontinuing operations Basic EPS from total operations Diluted EPS from total operations	(0.00) 36.31 35.71	(0.01) 25.64 25.08	(0.00) 62.70 61.66	(0.03) 106.88 105.09		
	Debt Equity Ratio Debt Service Coverage Ratio Interest Service Coverage Ratio			0.59 Times 17.9 Times 16.81 Times	0.36 Times 15.15 Times 14.35 Times		

Extract of the Statement of the unaudited standalone financial results for the quarter and Six months ended 30 September 2023 (Bs. in million)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Six months ended	Year Ended
		30 September 2023 (Unaudited)	30 September 2022 (Unaudited)	30 September 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)
1	Total revenue from operations	10,432	7,413	18,458	29,841
2	Profit before tax	4,080	2,836	7,022	11,811
3	Profit for the period	3,053	2,121	5,243	8,818
4	Total Comprehensive Income for the period	3,052	2,119	5,232	8,804
5	Equity Share capital				834
6	Other Equity				20,312
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS	36.41	25.46	62.58	105.90
	Diluted EPS	35.81	24.91	61.55	104.13

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the naudited Financial Results for the quarter ended and Six months ended on 30 September 2023 is available he website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in For Angel One Limited

Date : 12 October, 2023 Place : Mumbai

Naheed Patel
Company Secretary and Compliance Officer

BIL INFRATECH LIMITED - IN LIQUIDATION Regd. Off.: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O.: Hatiara, Kolkata, 700157, West Bengal

E-AUCTION Sale of Corporate Debtor as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone

basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 07th November, 2023 at 11:00 AM to 02:00 PM

(With unlimited extension of 10 minutes each) **SALE NOTICE**

Notice is hereby given for Sale of "M/s BIL Infratech Ltd- In Liquidation (Corporate Debtor)" **as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone Basis** forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT Kolkata Bench under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder.

ASSETS	(Rs. in Crores)	(Rs. in Crores)
Sale of Corporate Debtor as a Going Concern along with all assets including Securities & Financial Assets (Excluding investment made in 9% Non-Cumulative Redeemable Preference Shares and cash/ Bank balance over and above Rs 25.00 Lakh)	Rs 7.29	Rs 0.72
LOT-2 9% Non-Cumulative Redeemable Preference Shares	Rs 18.00	Rs 1.80

The sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the "E-Auctio Process Information Document" available at https://nclt.auctiontiger.net and https://bilinfratech.com/ and to the following conditions:

It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not creat any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate th sale. Liquidator of M/s BIL Infratech Limited reserves the right to suspend/abandon/cancel/extend or modify process terms and/or reject or disqualify any prospective bidder/bid/offer at any stage of the e-auction process without assigning an reason and without any liability.

2. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "NO RECOURSE BASIS" through approved service provider, M/s. (
Procurement Technologies Limited (Auction Tiger) https://nclt.auctiontiger.net. The last date for submission of Eligibility documents and Refundable Deposit as mentioned in the Process Documents is 26th October, 2023. Inspection Date-27th October, 2023 to 02th November, 2023. The Bid Documents details and EMD payment

details should reach the office of the Liquidator physically or by E-mail at the address given below by 06:00 PM on 04th November, 2023. Any modification in timelines and/or in the "e-auction process information document including terms and conditions will be notified in the website of the Corporate Debtor i.e.

. For any query, contact Mr. Subodh Kumar Agrawal, mob- 9830022848, mail id cirp.bilinfra@gmail.com or Contact: Mr. Praveen Kumar Thevar 9722778828 - 079 6813 6854/55/51; Email ID: praveen.thevar@auctiontiger.net.

Date: 12.10.2023

BIL Infratech Limited- In Liquidation IBBI Regn No.: IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183 AFA Valid till 27/11/2023 1, Ganesh Chandra Avenue, 3rd Floor, Room No-301, Kolkata-700013 cirp.bilinfra@gmail.com/subodhka@gmail.com • 30+ daily premium stories Curated newsletters Email updates featuring top

Access to e-paper, with 26 years

BS Premium Benefits

5 companies

of archives

Subscribe to insights with BS Premium annual membership and get a

chance to win a gold pass worth ₹10,000 to the BS BFSI Insight Summit



October 30, 31 | Mumbai

Gold Pass

Entry to the summit on October 30, 31

Access to all speaker

sessions on both days

Engage with top BFSI and allied brands at the expo

Visit **bit.ly/bfsipremium** and use coupon code BSBFSI to subscribe





business-standard.com



नोटीस

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, पत्ता :- लाल बहादुर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई ४०००८०. या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सद्निका क्र.१० घारण करणार श्री रामबदन रामकेर मौर्य यांचे तारीख १२/०८/२००० रोजी नेधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या निधन झाल. त्याना नामानदशन कलल नाहा. संस्था र नोटीशीद्वारे भांडवलात / मालमत्तेत असलेले मया सभासदाचे रोअर्स क्रमांक ०४६ ते ०५० आणि भाग हेतसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे गरसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून डक्क मागण्या / हरकती मागविण्यांत येत आहेत. ही नोटीर कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क गण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत भासदांचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग मिसदीच संस्थेच्या माडवलाताल 7 मालमत्तताल माग व इत्संबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार गर्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अश होणत्याही हक्क, मागण्या∕ हरकत आल्या तर त्याबाबत स्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यांत येईल. नोंदी व संस्थाया उपावधानुसार काववाहा करण्यात यहतः नादा व जपविधीची एक प्रत मागणीवारास | हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचकडे सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.०० वाजेपर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गहनिर्माण संस्था म यांच्या करीता आणि वतीने ठेकाण : मुलंड (प), मुंबई दिनांक : १३/१०/२०२३

LOST & FOUND

We undersigned Mr. Rehan Khan residen of Bhavandar Uttan, I undersigned Mr Smith Rawat resident of Borivali, undersigned Mr. Vishal Rebello residenc of Borivali have to request as under while travelling from Gorai Jetty to Borival Station on 7 october our license certificate number Smith :L/8168/1555, Rehan L/8175/1555 Vishal: L/8177/1555 fo offshore issused by national institute of watersport ministry of tourism govt o India fo life guard NISW certificate and license plate lost misplaced by us and the same is not found till date if anybody found

Please Contact : Rehan Khan : 9321858784 Smith Rawat: 9920783316 Vishal Rebello: 9028643788 Date: 13/10/2023 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Original shar certificate no. 30 Distinctive no. from 146 -150 (both inclusive) of Miss Supriya Ajay Sing nember of New Venus CO-OP. HSC. SOC LTD having address at B/005 Behind Sanghy Nagar, Mira Bhayander Road, Mira Road (E 401107 have been lost/ misplaced. Th member of society has applied for duplicate share certificate in lieu thereof. Any person who have claims on said shares should lodge such claims with the society at above mentioned address within 15 days from the date of this notice failing which the society will proceed to issue duplicate share certificate n respect of the said shares. Date: 13/10/2023

Place: Mira road Miss Supriya Ajay Singh B/005 New Venus CO-OP HSC. SOC. LTD Mira road (E) 401107

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given that, Late Shanta Govind Gohil was the owner of Flat No A/202, on the 2nd Floor, admeasuring 490 Sq.ft i.e. 40.98 Sq. Mtrs (Super Built up), Kishor Kunj Bldg No.1 CHS Ltd, Village Bolinj, Virar (West), Ta Vasai, Dist Palghar-401303, Late Shanta Govind Gohil died intestate on 03/03/2023 leaving behind her 1 Mr. Govind Devji Gohil (Husband), 2 Rajani Govind Gohil Alias Mrs. Ayesha Afzal Islam Shaikh (Daughter), 3) Mr Mahendra Govind Gohil (Son), being the only legal heirs according to the Hindu Succession Act. 1) Mr. Govino Devji Gohil, 2) Rajani Govind Gohil Alias Mrs. Avesha Afzal Islam Shaikh have relinquished, waived off and released their right title interest and claim in the Said Flat in favour of Mr. Mahendra Govind Gohil by way of Release Deed. Any person having any objection to sale or claiming any right, title or interest ir said flat by way of sale, exchange, gift mortgage, charge, trust, possession Inheritance, lease, lien, attachment or may be made known in writing to me at C-103, Sai Siddhi Apartment, Behind Police Station, Pandit Wadi, Virar (Fast) Tal-Vasai, Dist-Palghar, Maharashtra Pii -401 305 within 15 days from the date of issue of this notice, failing which my client shall proceed further.

Place: VIRAR Date: 13/10/2023

> Adv. Bhoomi B. More Advocate High Court Mumbai

SD/

PUBLIC NOTICE

Mrs. Barkha Ramesh Chhabria, a Member of the Ivory Towers Co-operative Housing Society Ltd. having addres at Sector 3, Bhakti Park, Wadala (East), Mumbai - 400 037 and holding Flat No. B-1501 on the 15th Floor of the Girnar Heights building of the Society, died on Octobe

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such nanner as is provided under the bye-laws of the society The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased membe in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, i the office of the society between 10.00 A.M.to 6.00 P.M from the date of publication of the notice till the date o

expiry of its period. For and on behalf of the Ivory Towers Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि. श्री राजेंद्रकमार एल. अग्रवाल, हे फ्लॅट नं.ए/६०३, सहावा मजला, जैन प्लाझा "ए" को-ऑप. हौसिंग सो. लि., कॅबीन क्रॉस **रोड, भाईंदर पु., जि. ठाणे,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित सोसायटीन दिलेले मूळ शेअर सर्टीफिकेट हरवलेले आहे व सोसायटीला त्यांनी आपल्या नावांनी डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत . भापल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यासाठी सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that a original Share Certificate having Share Certificate No. 159 for five fully paid up shares of Rs.50/- bearing distinctive Nos. from 291 to 295 (both inclusive) in respect of Flat No.B/605 on 6th Floor in the building No.4 of SHREE GANESH VAIBHAV CO-OF HSG. SOC. LTD., situated at Ganesh Housing Complex, Bunder Pakhadi Village, Charkop Market Road, Kandivali (West), Mumbai 400067, is lost/misplaced by the present owner Mr. Manishkumar Pravinchandra Soni. All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the original Share Certificate by way of loss, mortgage, charge, trust, lien, possession, attachment or otherwise howsoever is nereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Aakruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West) Mumbai 400 067 and also to the above mentioned society, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

PUBLIC NOTICE

Date:13/10/2023

lotice is hereby given to public at large that Mr. Pratapsingh Subhkaran Kothari has applied for transfer of 50% undivided rights n the premises being Flat No.I/235 on 2nd Floor in the building known as Govardhan Nagar Building No.4 CO-OP. HSG. SOC. LTD. situated at Govardhan Nagar, Poisai Gymkhana Road, Kandivali (West), Mumbai 400067 along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.5 and bearing distinctive Nos. from 41 to 50 (both inclusive), after his wife Mrs. Shayardevi Pratapsingh Kothari

expired on 10/06/2023. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against he above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known n writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward nereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/-

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date:13/10/2023

जाहीर सूचना

गझ्या अशिलांच्या सूचने अंतर्गत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्री. . विश करसनभाई वेकारिया व (२) श्रीमती सोनल भावेश वे**कारिया** यांनी फ्लॅट क्र.००३, तळमजला, इमारत क्र.ए-११ प्रबोध शांतीनगर कोहौसोलि इमारत क ए-११/ए-२. सेक्टर-२. शांती नगर. मिरा रोड (पर्व). जिल्हा प्रणे-४०११०७ ही जागा **श्रीमती रंजनबेन बलवंतरा**य गोहिल व श्री. सरज बलवंतराय गोहिल यांच्याकडन ठाणे . iयुक्त उपनिबंधकासमक्ष नोंद क्र. टीएनएन७/१६१६३/ ०२३ नसार नोंद दिनांक २५.०८.२०२३ रोजीच्या विक्री त्रारनामाच्या आधारावर संयुक्तपणे खरेदी केले होते आणि तदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र क्र.१०२ (अनुक्रमांक ०६ ते (0) आहे. ज्याअर्थी श्री. बलवंतराय एम. गोहिल आणि <mark>श्रीमती रंजनबेन बलवंतराय गोहिल</mark> यांनी सदर फ्लॅट मे. **गांतीस्टार बिल्डर्स** यांच्याकडन दिनांक १६.०४.१९९० जीचे विक्री करारनामानुसार सेंयुक्तपणे खरेदी केले होते **ी. बलवंतराय एम. गोहिल** यांचे ३०.११.२०१६ रोजी नेधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ४ कायदेशीर वारसदार पर्थात <mark>श्रीमती रंजनबेन बलवंतराय गोहिल, श्री. सुरज</mark> लवंतराय गोहिल, श्रीमती प्रिती खिमजी मनानी विवाहापर्वीचे नाव प्रिती बलवंतराय गोहिल) आणि **शैलेश** लवंतराय गोहिल (मयत) हे आहेत आणि ज्याअर्थी ोम<mark>ती रंजनबेन बलवंतराय गोहिल</mark> यांनी सदर फ्लॅटबाबल यांचे संयक्त अधिकार हक व हित हे प्रतिज्ञापत्र-नओसी मार्फत **श्री. सरज बलवंतराय गोहिल** यांच्या नावे . क्त केले आणि आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅट व अर्सचे अधिकारावर अधिभार निष्पादनादारे बँक/वित्तीय स्थेकडे फ्लॅट/शेअर्स तारण ठेवण्याची इच्छा आहे. तर कोणा व्यक्तीस वर नमुद मयताचे कायदेशीर ारसदारांव्यतिरिक्त, सदर फ्लॅट जागा किंवा भागावर आणि परोक्त तारणाबाबत बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक दलाबदल, तारण, अधिभार, न्यास, ताबा, कायदेशीर हक. जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा निधकार, हक्क, हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **७ दिवसांच्या** आत लेखी स्वरुपात कळवावे.

ान्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशाकरित याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

के.एम. पांडे (वकील) ठिकाण: मंबई दिनांक: १३.१०.२०२३

PUBLIC NOTICE

Late Taher Khairulla and Mustafa Khairulla were Owners of Flat No. 602, 6th Floor, in M. Idris Co-Op. Hsg. Soc. Ltd. situated at Khandia Street, Two Tank, Mumbai - 400008 died without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to transfer of the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society in favor of 1) Arwah Mustafa Khairulla 2) Ibrahim Mustafa Khairulla 3) Husein Mustafa Khairulla within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of Flat and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the Bve-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants / objection with prior written appointment in the office of the society / with the Secretary of the society between 11.00 a.m. to 05.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 13-10-2023

For and on behalf of M. Idris Co-Op. Housing Society Ltd. Hon. Secretary

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि दुकान नं.१-ए, तळमजला, जोशी निकेतन को-ऑप. हौसिंग सो. लि., प्रकाश मार्केट रोड, भाईंदर प. जि. ठाणे, पंडित श्रीपत **तिवारी व अवध नारायण सिंह,** ह्यांच्या नावांर्न होता, परंतु अवध नारायण सिंह, ता ०८/०५/२००२, रोजी मयत झालेले असून त्यांच्य वारसापैकी म्हणून श्रीमती निलम संजय सिंह ह्यांनी सोसायटीला सदर दुकान व शेअ सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्य नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तर्र सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक** सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प) ता. व. जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेर्ख कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारच हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. १३/१०/२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at larg that my client Mr. Sultan Hasan A Kanjiyani has represented to me that (1 Original Agreement dated 11/01/198/ executed by and between Messrs Vijay Sthapatya (Pvt.) Ltd., as the Party of the One Part and Mrs Pushnahe Fulchandbhai Amodwala, as the party of he Other Part, duly registered a document under Serial No. P-94 of 198 dated 17/01/1984 in the Office of the Joir Sub-Registrar, IV. Bombay (Bandra) & (2 nregistered original Agreement for Sal ated 13/05/1994 executed by an etween Mrs. Pushpaben Fulchandbha modwala as the Transferor and my clier Mr. Sultan Hasan Ali Kanjiyani as the Transferee, both the agreements in respect of the premises bearing Flat No 203, 2nd Floor in Building No. B-25 knowr as Saraswati Vaishali Co-operative Housing Society Ltd., situate on plot of ridusing Society Ltd., situate on piot o and bearing C.T.S. No. 502/4 of Village Oshiwara, Taluka: Andheri, Mumba Suburban District, having address a Vaishali Nagar, off. S.V. Road, Jogeshwar (West), Mumbai - 400102. Both the ocuments have been lost/misplaced /no traceable inspite of diligent searches and has further represented that the said agreements have not been deposited by im with any third party or Bank or an Financial Institution whether for creating security on the said flat or any part thereor or otherwise. Public are warned not to dea with the said documents and any person receiving and/or dealing with the said documents would do so at his/her/the wn risk and responsibility thereb

attracting legal liabilities.

Any persons having any claim, demand right, title, interest or benefit in respect o hight, tale, miletas or beliefs in the said flat by way of sale, transfer assignment, tenancy, license, mortgage charge, exchange, inheritance, lis pendens or otherwise of howsoever and or in possession or custody of the above tated gift deed in whatsoever capacit are hereby requested to notify the same riting to me with supporting documentar vidence at the address mentioned hereinelow within 14 (fourteen) days of issue the control of the con of this notice, failing which, the claims objections/interest, if any, of any person/ shall be deemed to have been waived o

Dated this 13th day of October, 2023

Husain S. Khan, Advocate 601, The Vishva Prem CHS Ltd., Patel Estate Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102.

PUBLIC NOTICE

arge that flat and shares more particularly escribed in the schedule hereunder writter s being transferred in the name of my clients amely 1) Suvarna Shailesh Potnis, 2) Radhika Saurabh Karnik and 3) Mayu Subhash Deshmukh), being legal heirs o Late Mrs. Chitra Subhash Deshmukh, w/o Late Subhash Ramchandra Deshmukh Al or Any person/s having any claim against into, upon or any part thereof, as and by way of sale, exchange, agreement, contract mortgage (equitable or otherwise), gift, lien rust, lease, possession, inheritance easement, charge, pledge, guarantee, loans advances, injunction, or any other attachmen inder any decree order or award passed by any Court of Law Tribunal Forum of tatutory Authority, Income Tax Authority o Arhitration or otherwise howsnever is/are nereby required to notify the same in writing alongwith with supporting documentary evidences to the undersigned address at 502 The Sky Vue. Bhailal Bhuvan, Lallubhai Shamaldas Road, Andheri (W), Mumbai 400058, within 15 (Fifteen) days from the publication of this Notice failing which the aims and/or objections, if any, shall be considered as waived and/or abandoned and my Client/s shall complete the society rocedure for transfer/transmission of shares without reference to such claims and/o

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO residential Flat bearing no. 302, admeasuring about 639 square feet built up area situated at 3rd Floor in building belonging to Kanchan Ganga Co-operative Housing Society Limited, standing on all that piece and parcel of land bearing Plot No. 30 and CTS no. 159, 159/1 to 5, of village Vile Parle East, Taluka Andheri, situate, lying and being at the Subhash Road, Vile Parle East Mumbai 400 057, along with One (1) car parking Space in the building numbered as P-9, together with **10** (ten) fully paid-up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 41 to 45 (both inclusive) and 126 to 130 (both inclusive) issued by the said Society under Share Certificate No. 9 dated 23/01/1985 and 23/09/2017

Dated this 13th Day of October, 2023 Place: Mumbai

> From Adv. Dhrumil D Pate Advocate, High Court

I. VINODHA SURESH D/o PENNADAM JEYAKARAN SURESH, R/o 602/03-C Wing Classique, Neelkanth Palms, Ghodbunde Road, Near Tulsidham, Thane West, Thane, Thane, Maharashtra - 400607 declare that name of mine, my fathe and my mother has been wrongly written as VINODHA, SURESHBHAI JAYKARAN and BAMA BEN in my Birth Certificate The actual name of mine, my fathe and my mother are VINODHA SURESH, SURESH PENNADAM JEYAKARAN and BAMA SURESH.

I, VINAYAK SURESH S/o PENNADAM EYAKARAN SURESH: R/o 602/03 - C Wing Classique, Neelkanth Palms, Ghodbande load, Opposite Tatvagyan Vidyapith Kapurbawadi Thane, Chitalsar Manpada Naharashtra – 400607; declare that name of mine, my father and my mother has een wrongly written as VINAYAK MADRASI SURESHBHAI JAYKARAN, and BAMABEN in my Birth Certificate. The ictual name of mine, my father and my mother are VINAYAK SURESH, SURESH PENNADAM JEYAKARAN and BAMA SURESH.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 075, Distinctive Nos 371 to 375, of Siddheshdeep Co-op Housing Society, 'A' Wing, Flat No.85, 8th Floor, P.B. Marg, Mumbai – 400 008 in the name of SMT. LATA VITTHAL SHINDE, have has been reported lost / misplaced and FIR for Lost Share Certificate vide FIR NO.418/23 Dt.27/4/2023 at Satara City Police Station and an application has been made by her to the society for issue of duplicate share certificate.

The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & On Behalf of Siddheshdeep Co-op Housing Society,

Date: 12/10/2023 Place: Mumbai (Hon. Secretary)

अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनम्ध्ये)

अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रण अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनमध्ये)च्या मालकीच्या मालमत्तेची विक्री IBC २०१६ च्या कलम ३५(एफ)अंतर्गत लिक्किडेशन प्रोसेस रेखुलेशनच्या

नियमन ३३ सह वाचलल्या लिकिडरीन इस्टटची मार्ग बनत.								
अनु.क	संबंधित तपशील							
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव पॅन आणि सीन/एलएलपी क्र.	अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड U45400MH2011PTC212453						
२	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	४०४, बाबा हाऊस, WEH मेट्रो स्टेशनजवळ, चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई - ४०० ०९३						
w	मालमत्ता विकायची आहे	लिक्किडेशन इस्टेटचा भाग बनवणाऱ्या विविध कर्जदारांसाठी व्यापार प्राप्ती आणि इतर प्रगती						
8	स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त करण्याची अंतिम तारीख	२७ ऑक्टोबर २०२३						
ч	स्वारस्य अभिव्यक्ती सबमिट करण्यासाठी प्रक्रिया ईमेल आयडी	alfaraliq@gmail.com ; team.aipl@in.gt.com						
ε	बोली सादर करण्याची शेवटची तारीख	१६ नोव्हेंबर २०२३						

च्छक अर्जदार निमंत्रणाच्या अटींनुसार त्यांचा EOI सबमिट करू शकतात. EOI च्या पात्रता आणि नपशीलवार अटी व शर्तींसाठी, alfaraliq@gmail.com वर ईमेल पाठवा.

. सर्वपरिशिष्टांसहEOIदस्तऐवजांचीसॉफ्टकॉपीatalfaralig@gmail.comवर२७.१०.२०२३रोर्ज संध्याकाळी ५:०० किंवा त्यापूर्वी मेल करणे आवश्यक आहे. EOI दस्तऐवजाची हार्ड कॉपी लिक्विडेटरच्या कार्यालयात सीलबंद साधा लिफाफा अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशन अंतर्गत) साठी स्वारस्याची अभिव्यक्ती म्हणून सुपरस्क्रिप्ट केलेले, ज्यामध्ये खाली नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट/नोंदणीकृतपोस्टद्वारेकिंवाहातानेडिलिव्हरीकरूनEOIचासंपूर्णसंचआहे.

. EOI सबमिट करण्याचा पत्ता: ग्रँट थॉर्नटन ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड, १६ वा मजला, टॉवर III. वन इंटरनॅशनल सेंटर, एसबी मार्ग, प्रभादेवी (प.), मुंबई - ४०००१३,

नारीख: १३ ऑक्टोबर २०२३

सही/-संजय कुमार मिश्र

अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे लिक्किडेटर करिता IPRegistration No. IPA-001/IP-P01047/2017-2018/11730 **पत्ता:** ४०४, बाबा हाऊस, WEH मेट्रो स्टेशनजवळ, चकाला, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३, संपर्कः +९१ ९८६७०९५८७३

रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

. सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड. हॉर्निमन सर्कल . फोर्ट, मुंबई-४००००१. **दुरध्वनी**:९१-२२-६७७३७३७३, **फॅक्स**:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com

> ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अलखापाराक्षत वित्ताय निष्कषाचा अहवाल							
(रु.लाखात)							
	संपलेली तिमाही		संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष			
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३०.०९.२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	१५.०८			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(५.३३)	(39.00)	(९.६३)	(५४.१३)			
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(4.33)	(\$9.00)	(5.44)	२०६.२८			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.३३)	(39.00)	(९.६३)	२०१.५९			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(५.३३)	(39.00)	(९.६३)	२०१.५९			
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००	१०००.००			
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				(१४३०.३९)			
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(0.04)	(0.38)	(0.90)	२. ०२			
टीप:		•					

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसा स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या वतीने व करित

रोदालंब्स फायनान्य लिमिटेडकरि

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑक्टोबर, २०२३

संचालव डीआयएन:०७१२८९९३

≝IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. मागणी सूचना

HOME LOANS | भेरिणीकृत कार्यालयः ६ वा मजला, प्लॉट-१५, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुडगाव, हरियाणा-१२२००२. **गाखा कार्यालयः** श्री. साई प्रतिक इमारत, ६८८, साऊथ कसवा, वालाजी मंदिराजवाए, चीपड, सोलापूर १-४१३००७. **गाखा कार्यालयः** पी.क्र.२१०, तिरंगा चौक, सिमेन्ट रोड, नंदनवन, युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर, नागपूर-४४०००९.

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(२) अन्वये सूचना बालील कर्जदार ज्यांनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (आयएसएफसीएल) कडून कर्ज घेतले आहे त्यांनी आयएसएफसीएल ला त्यांच्या कर्जाचे समतुल्य मासि

में (ईएमआय) भरण्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यांचे कर्ज खाते राष्ट्रीय गृहनिर्माण बैंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केल आहे अशी सचना यादारे दिली जाते. कर्जदारांनी आयएसएफसीएल ला स्थावर मालमत्तेची सरक्षा प्रदान केली आहे. ज्याचे तपशील खाली वर्णन केले आहेत. कर्जाचा तपशी गणि तारखेनुसार कर्जदारांनी आयएसएफसीएल ला देय असलेली थकबाकी आणि देय रक्कम देखील येथे खाली दर्शविली आहे. कर्जदारांना तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात थेते की, आयएसएफसीएल चे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीदार, प्रतिभृत धनकोने सिक्युरीटावझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन् एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत खालील कर्जदारांवर कारवाई सुरू केली आहे आणि खाली नमूद केलेल्या या कायद्याच्या तपशिलाखाली सूचना जार्र केली. जर खालील कर्जदार त्यांच्या नावावर सुचित केलेल्या थकबाकीची परतफेड नोटीसच्या ६० (साठ) दिवसांत करू शकले नाहीत, तर अधोस्वाक्षरीदार सरफायसी कायद्याच कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत प्रतिभूत ऋणकोला प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक अधिकारांचा वापर करतील, ज्यामध्ये ताब्यात घेण्याच्या अधिकारांच मावेश आहे आणि तो विकण्याचा अधिकार आहे. सर्वसाधारणपणे जनतेला येथे खाली वर्णन केलेल्या मालमत्तेशी व्यवहार न करण्याचा सल्ला दिला जातो.

कर्जदार/जामिनदार/कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधींचे नाव, कर्ज खाते क्र.	एनपीए दिनांक/ मागणी सूचना	रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
स्वर्गीय शकुंतला सिद्धराम सुतार, सिद्धराम सुतार, योगिनाथ सुतार, भुमिका सुतार, केदार सुतार व महेश सुतार कर्ज खाते क्र. सीएलए१००००४४७८/एपी-०८२५७५०	०७.०६.२०२३ / ०५.१०.२०२३	मागणी सूचना रक्कम रु.३,२१,७९४/- (रुपये तीन लाख एकतीस हजार सातशे चौन्याण्णव फक्त) ०५.१०,२०२३ रोजी देय ०६.१०,२०२३ पासून च्याज आणि इतर गुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	उत्तर बाजु जमीन क्षेत्रफळ २७.८८ चौ.मी., अंतिम प्लॉट क्र.६४, उप-प्लॉट क्र.६५, टीपी-२, भवानी पेठ, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर वेबील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसीमा: पूर्व: सदर प्लॉटची जमीन; पश्चिम: प्लॉट क्र.६४/९४ व गही; उत्तर: रस्ता; दक्षिण: कारेडे यांची जमीन.
सुरेखा टंडन व स्वर्गीय रमेश टंडन कर्ज खाते क्र. व्हरिएच०३०००००१९/एपी–०३०४४२६	२७.०५.२०२१ / २२.०९.२०२३	मागणी सूचना रक्कम रू.७,६१,०८९.१२ (रुपये सात लाख एकसप्ट हजार एकोणनव्यद आणि पैसे बारा फक्क) ३०.०६.२०२१ रोजी देय ०१.०७.२०२१ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	वॉर्ड क्र. २१, प्लॉट क्र. ९८९, पारडी, नागपूर, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ६०४. १८ ची.फु. असलेल्या मालमतेचे सर्व भाग व खंड आणि चतुसीमा: पुर्व: प्लॉट क्र. ९५६; पश्चिम: रस्ता; उत्तर: प्लॉट क्र. ९८८; दक्षिण: रस्ता.
ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: १३.१०.२०२३			(प्राधिकृत अधिकारी) इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता

परिशिष्ट १६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमना सचना

श्रीमती सर्ला रामचंद उत्तमचंदानी ऊर्फ सरला रामचंद उत्तमचंदानी या वसंत व्हॅली राघव को **ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड**, पत्ता: राघव इमारत, वसंत कॉम्प्लेक्स, फिल्मसिटी रोड, गलाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए–४०३ च्या धारक असून यांचे ०४.०८.२००३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले सोसायटीदारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल) मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या . तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्य उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकर्तीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल प्तोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात, सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.१०.०० द.४.०० दरम्यान उपलब्ध आहेत

च्या वतीने व करित वसंत व्हॅली राघव को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड

मा. सचिव

दिनांक: १३.१०.२०२३

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस कळविण्यात येत आहे की, मूळ शेअर प्रमाणपत्र क्र.१५० दिनांक १५.५.१९७१ चे ०५ पर्ण भरणा केलेले समभाग रु.५०/- प्रत्येकी विशिष्ट क्र.१५६ ते १६० (दोन्ही समावेशी) श्रीमती ॲमी, सुधीर गांधी यांची पत्नी या नावाने उभे आहेत. भायखळा सर्व्हिस इंडस्टीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केले. भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड च्या ए इमारती मधील चौथ्या मजल्यावर असलेल्या युनिट/गाला क्रमांक ४०१ च्या संदर्भात दिनांक ०१.१.१९७९ रोजी नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी/२२५४/१९७९, भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रियल इस्टेट, दादोजी कोंडदेव क्रॉस रोड, भायखळा (पूर्व), मुंबई-४०००२७ आणि माझगाव विभागातील सी.एस.क्र.७११ या भखंडावरील भखंड हरवले आहेत किंवा चुकीचे आहेत किंवा फाटले आहेत किंवा वाचण्यायोग्य नाहीत. सोसायटीच्या सदस्याने दुय्यम भाग प्रमाणपत्र देण्याकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दावेदार/ आक्षेप घेणाऱ्यांकडून दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या/ तिच्या दाव्या/आक्षेपाँला समर्थन देण्याच्या दस्तऐवजांसह या सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सचिवांना दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याकरिता दावा आणि आक्षेप आमंत्रित करते. उपरोक्त १४ दिवसांच्या कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपविधीनुसार प्रदान केल्याप्रमाणे दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीला प्राप्त झालेले दावे आणि हरकती, सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळल्या जातील.

भायखळा सर्व्हिस इंडस्टीज प्रिमाइसेस को-ऑप. सो.लि. ठिकाण: मुंबई दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा (पू) दिनांक: १३.१०.२०२३ सही/- (सचिव)

A AngelOne **Angel One Limited**

CIN: L67120MH1996PLC101709 Regd. Office & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road. MIDC. Andheri (E) Mumbai-400 093

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

Extract of the Statement of the unaudited consolidated financial results for the quarter and Six months ended 30 September 2023

Sr. No.	Particulars	Quarter	Ended	Six months ended	Year Ended
		30 September 2023	30 September 2022	30 September 2023	31 March 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 2	Total revenue from operations Profit before tax	10,479 4,072	7,453 2,857	18,554 7,039	30,016 11,918
3	Loss after tax from discontinued operations	(0)	(1)	(0)	(3)
5	Profit for the period Total Comprehensive Income for the period	3,045 3,043	2,135 2,133	5,253 5,241	8,899 8,884
6	Equity Share capital	3,043	2,133	5,241	834
7 8	Other Equity Earnings per equity share (FV Rs. 10 each)				20,781
	(not annualised for interim period) Basic EPS from continuing operations	36.31	25.64	62.70	106.91
	Diluted EPS from continuing operations Basic EPS from discontinuing operations	35.71 (0.00)	25.09 (0.01)	61.66 (0.00)	105.12 (0.03)
	Diluted EPS from discontinuing operations Basic EPS from total operations	(0.00) 36.31	(0.01) 25.64	(0.00) 62.70	(0.03) 106.88
	Diluted EPS from total operations Debt Equity Ratio	35.71	25.08	61.66 0.59 Times	105.09 0.36 Times
	Debt Service Coverage Ratio Interest Service Coverage Ratio			17.9 Times 16.81 Times	15.15 Times 14.35 Times

Extract of the Statement of the unaudited standalone financial results for the e Statement of the unaudited stationarie interiories and six months ended 30 September 2023 (Rs. in million)

Sr.	Particulars	Quarter	Ended	Six months ended	Year Ended		
No.							
		30	30	30	31		
		September	September	September	March		
		2023	2022	2023	2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total revenue from operations	10,432	7,413	18,458	29,841		
2	Profit before tax	4,080	2,836	7,022	11,811		
3	Profit for the period	3,053	2,121	5,243	8,818		
4	Total Comprehensive Income for the						
	period	3,052	2,119	5,232	8,804		
5	Equity Share capital				834		
6	Other Equity				20,312		
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each)						
l	(not annualised for interim period)						
	Basic EPS	36.41	25.46	62.58	105.90		
	Diluted EPS	35.81	24.91	61.55	104.13		

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and \$2(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the inaudited Financial Results for the quarter ended and Six months ended on 30 September 2023 is available or the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e.

ww.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in For Angel One Limited Date : 12 October, 2023 Place : Mumbai Naheed Pate Company Secretary and Compliance Officer

OYAM SPORTS LIMITED

Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053. Tel.: 022-67425111 / 64646430: E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamindustries.com

EXTRA-ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that the Extra-Ordinary General meeting of the Toyam Sports Limited will

be held on Monday, 06" November, 2023 at 04.00 P.M. at the registered office of the company at 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 to transact the Business, as set out in the Notice of EOGM. The Notice along with the Proxy Form and Attendance Slip has been sent through email id on

12" October, 2023 and the same is also available on the website of the Company a www.toyamsportsltd.com and the Notice of the EOGM is also available on the website of National Securities Depositary Limited (NSDL) at https://evoting.nsdl.com In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 Members are provided with the facility to cast

their votes on all resolutions set forth in the Notice of the EOGM using electronic voting syste provided by National Securities Depositary Limited (NSDL) and ballot voting at EOGM. The e-voting period commences on Wednesday, 01st November, 2023 (9.00 A.M) and ends or November, 2023 (5.00 P.M) the EVEN number of E-voting for EOGM is

126943. During this period, Members may cast their vote electronically. The e-voting modu

shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paidup equity share capital of the Company as on 30° October, 2023 ("cut-off date"). Any persor who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolution set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM.

A person who has acquired shares and become a member of the Company after email of notice of EOGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM. Such person may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if the person is

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or contact on toll free number provided by NSDL 1800222080 or contact Mr. Nitin Ambure, Vice President, National Securities Depository Limited Trade World— A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013. In case of es/difficulties, Members may also contact M/s. MAS Services Limited the Registra

Iready registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used

and Share Transfer Agents of the Company. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitle to attend and vote at the meeting are deposited at the Registere office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

Date: 12/10/2023

For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Mohamed Ali Budhwani **Managing Director**